

महाराष्ट्र शासन

क्र. औन्यामुं-०६२४/प्र.क्र. ८१/काम-६
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १६ डिसेंबर, २०२४.

विषय :- संगणक लेखाशिर्षाखाली अनुदान उपलब्ध करून मिळण्याबाबत.

- वाचा:-** १. प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई यांचे पत्र क्र.औन्यामुं/आस्था- २/१२९०
दिनांक ०४/०६/२०२४
२. प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई यांचे पत्र क्र.औन्यामुं/आस्था- २/१९९२
दिनांक २८/०८/२०२४
३. या कार्यासनाचे समक्रमांकाचे दि.०३.१०.२०२४ रोजीचे प्रशासकीय मान्यतेचे ज्ञापन.

ज्ञापन :-

प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई यांच्या उक्त पत्राचे अनुषंगाने, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई कार्यालयातील खालील दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई कार्यालयास संगणक खर्च व मोटार वाहने या लेखाशिर्षाकरीता अनुदान मंजूर करण्यात येत आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	लेखाशिर्ष	मंजूर रक्कम
१	औद्योगिक न्यायालये	संगणक खर्च- २२३००४८८-१७	रु. ९,२२,१०८/-
		मोटर वाहने (२२३००४८८-५१)	रु. १,१५,०००/-
२	कामगार न्यायालये	संगणक खर्च (२२३००४९७-१७)	रु. ३,७७,००० /-
३	कर्मचारी भरपाई आयुक्त कार्यालय,	संगणक खर्च (२२३००५९५-१७)	रु. १,५५,०००/-
४	वेतन मंडळे,	संगणक खर्च (२२३००५०३-१७)	रु. ४९,०००/-
एकूण			रु. १६,१८,१०८/-

वरील प्रमाणे संगणक खर्च व मोटार वाहने या लेखाशिर्षाखालील अनुदानास वित्तीय मंजूरी देण्यात येत आहे. यासाठी होणारा खर्च उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मागणी के-४, मुख्यलेखाशीर्ष “२२३०-कामगार व सेवायोजन-०१-कामगार-१०१-औद्योगिक संबंध-(००) (०१) या मुख्य लेखाशिर्षाखालील संबंधित उप लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो चालू वर्षी सन २०२४-२५ करिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर ज्ञापन वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग पहिला, उपविभाग तीन मधील अनुक्रमांक ४ परिच्छेद क्र.२७ (०२) नुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार तसेच उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन कामासाठीच्या कार्यपद्धती अंतर्गत वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२१६१२४१४५४९१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(दीपाली जपे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १.अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
- २.प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
- ३.महालेखापाल- १, (लेखापरीक्षा / लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
- ४.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ५.निवड नस्ती (कामगार-६).